(Formerly Swan Mills Limited)

6 FELTHAM HOUSE, 2nd FLOOR, 10, J. N. HEREDIA MARG, BALLARD ESTATE, MUMBAI - 400 001 Tel.: +91 22 4058 7300 • Email: info@swan.co.in / invgrv@swan.co.in CIN. L17100MH1909PLC000294

Date - 18.11.2024

To,

The Secretary,
Bombay Stock Exchange Limited,
25th Floor, P J Towers,
Dalal Street,
MUMBAI – 400 001

MUMBAI - 400 001 Fax No.022 2272 2061/022 2272 2041

The Secretary National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, 5th Floor, Plot No C/1 G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai 400051

Fax No. 022-2659 8237/38, 66418124/25/26

Sub: - Copy of Newspaper Publication of Financials for the Quarter / Half ended 30th September 2024

Ref: - Scrip Code - 503310

NSE: - SWANENERGY

Dear Sir / Madam,

Extract of the Standalone / Consolidated financial Results for the Quarter / Half year ended $30^{\rm th}$ September 2024 was published in Mumbai Lakshdeep and Business Standard Newspaper edition dated $16^{\rm th}$ November 2024.

Please find enclosed herewith a copy of the paper cutting of the same.

This for your intimation and record

For Swan Eenrgy Limited

Deepesh Kedia Company Secretary

Encl. as above

मुंबई लक्षदीप (७

भुजबळांकडून येवला मतदारसंघाच्या पुढील विकासाचा रोडमॅप जाहीर

लासलगाव मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या वचननाम्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाशन केले आहे. गेल्या वीस वर्षात येवला-लासलगावचा

झाला असून यापुढील काळात विकासपर्वाला गती येणार असल्याचा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

येथील संपर्क कार्यालयात मंत्री छगन भूजबळ यांनी या

महायुती सरकारच्या

विकास कामांना

मतदारांची साथ -

प्रविण पोटे पाटील

अमरावती, दि.१५: अम

रावती विधानसभा निवडणूक

२०२४ महायुती च्या अधिकृत

उमेदवार सौ. सुलभाताई

संजय खोडके यांच्या प्रचारार्थ

रुख्मिणी नगर, स्वावलंबी

नगर, वडाळी परिसराम

ध्ये जनआशीर्वाद यात्रा

काढण्यात आली. यावेळी

अमरावती शहर अध्यक्ष

आ. प्रविण पोटे पाटील

यांनी जनआशीर्वाद यात्रेत

सहभागी होऊन परिसरातील

नागरिकांशी संवाद साधला.

महायुती सरकारच्या योजना

तसेच विकासाची माहिती

दिली. महायुती सरकार च्या

काळात अमरावती शहराचा

मोठ्या प्रमाणात विकास

झाला. जनता सदैव विकास

करणाऱ्यांच्या पाठीशी असते

अमरावती शहरातील मतदार

या निवडणुकीत विकासाला

साथ देतील असे प्रतिपादन

यावेळी भाजपा अमरावती शहर अध्यक्ष आ. प्रविण पोटे

पाटील यांनी केले.

जनआशीर्वाद

येवला, दि.१५ : येवला- वचननाम्याचे प्रकाशन केले. मतदारसंघातील सिंचनाचा याप्रसंगी अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे,अर्शद सिद्दीकी, अरुण थोरात, हसेन शेख, राजशी पहिलवान , वसंत पवार, मोहन शेलार, यांच्यासह महायती घटक पक्षातील उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भजबळ म्हणाले की, येवला शहरासाठी १.४० दलघमी पाणी उपलब्ध करून देतानाच बदलणे, वितरण व्यवस्थेत सूधारणा केली जाणार आहे.

चिखलदरा आणि बारामतीच्या प्रश्न मिटविण्यासाठी पार-धर्तीवर रेशीम पार्क साकारणे, गोदावरी प्रकल्प पूर्ण केला राष्ट्रीय पातळीवरील पैठणी जाईल. त्याशिवाय विविध फेस्टिव्हल आयोजित केला बंधारे, कालवे, एरकेप गेट, जाईल. त्यात विविध रपर्धा, तलाव आढींची कामे केली कार्यक्रम आदींचा समावेश जाणार आहेत. आरोग्य, असेल. यातून देशभरात शिक्षण, क्रीडा, पर्यटन, येवला पैठणीचे मार्केटिंग केले पायाभूत सुविधा, रेल्वे, रस्ते, जाईल. ग्राहकांना आकर्षित पर्यावरण अशा विविध क्षेत्रात केले जाईल. याचा थेट आणि पढील पाच वर्षात अनेक मोठा फायदा पैठणी व्यवसाय कामे केली जातील. असे व उद्योगाला होईल. यावर त्यांनी रःपष्ट केले. पैठणी आधारीत कारागीरांना सूगीचे क्लरन्टर कार्यन्वित करणे, दिवस येतील, असे मंत्री छगन रेशीम व्यवसायासाठी खुली भूजबळ यांनी सांगितले बाजारपेठ निर्माण करणे.

MODULEX

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

Regd Office: A 82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 413 132

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Limited will be held on Tuesday, 10th December, 2024 at 01:30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Mean:

"OAVM") in conformity with the regulatory provisions and Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India.

The Notice convening the EGM is available on the website of the Company at www.modulex.in, the websites of BSE at www.bseindi

om and on the website of CDSL at www.evotingindia.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosur

Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their e-votes on all resolutions as set forth in the

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Compan

as on Tuesday, 3rd December, 2024 ("cut-off date"). The remote e-voting period commences on Saturday, 07th December, 2024 at 09:00 am and ends on Monday, 09th December, 2024 at 05:00 pm. During this period, the Members may cast their vote electronically.

he remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the EGM and had not cas

their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the

EGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend/participate in the EGM but shall

not be entitled to cast their votes again. Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining logir

redentials for e-voting & for registering their e-mail ids are requested to send required details and documents as described in the EGN

Notice to Company's e-mail ID compliance@modulex.in or to RTA support@purvashare.com Purva Sharegistry (India) Private Limited.

The documents referred to in the EGM notice are available for inspection at the Registered Office of the Company & will also be availabl

M/s. D M Zaveri, Practicing Company Secretaries (ICSI Membership no. FCS 5418) has been appointed as the Scrutinizer to scrutinize th

The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company at www.evotingindia.con

and on the website of CDSL <u>www.evotingindia.com</u> immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically

and holds shares as on the cutoff date: may obtain the login ID and password by sending a request to helpdesk.evotingficdslindia.com

owever, if he/she is already registered with CDSL for Remote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting

the votes. In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting

manual available at www.evotingindia.com under help section or contact at toll free number 1800225533. Email: helpdesk.evoting@

LOKHANDWALA KATARIA CONSTRUCTION PRIVATE LIMITED

CIN - U45200MH1998PTC117468

Add- 306A and 306B, Ceejay House, Dr. Annie Besant Road "F" Block, Shiv Sagar Estate, Worli, Mumbai - 400018

Email ID - aml@lokhandwalainfrastructure.com Website: https://lokhandwalainfrastructure.com

STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

Quarter Ended

30 Sep 2024

(Unaudited)

2.448.33

2.501.64

9.865.39

(7.363.75)

(7,363.75)

(7,363.75)

(7,363.75)

153,137

NΑ

NA

NA

NA

NA

NA

NA

NA

NA

(4,808.60)

53.31

Quarter Ended

30 Jun 2024

(Unaudited)

9.742.59

9.788.95

17.910.96

(8.122.00)

(8,122.00)

(8,122.00)

(8,122.00)

(116,037.41)

(6,759.85)

NΑ

NΑ

NA

NΑ

NΑ

NA

153,137

46.36

otice convening the EGM using electronic voting system ("e-voting") provided by CDSL

emote e-voting' process and voting at the EGM, in fair and transparent manner

icdslindia.com or aforesaid toll-free number

Particulars

Net Profit / (Loss) for the period before Tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Reserves (excluding Revaluation Reserve)

Paid up Debt Capital/ Outstanding Debt

Outstanding Redeemable Preference Shares

the websites of the Bombay Stock Exchange and website of the Company.

Total Comprehensive Income for the period and

Net Profit / (Loss) for the period after tax

Revenue from operations

Total Income from Operations

Other Comprehensive Income

Securities Premium Account

Capital Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio

Debenture Redemption Reserve

Interest Service Coverage Ratio

Net worth NA

Debt Equity Ratio

1. Basic:

2. Diluted:

Place: Mumbai

Date: 15.11.2024

Earnings Per Share

Paid up Equity Share Capital (in no.)

Other income

Total Expenditure

Net Profit / (Loss) for

15th November, 2024

जाहीर सूचना प्तर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की

माझे अशिल **श्रीमती सुमित्रा प्रेमजी गुप्ता,** र/ठि फ्लॅट क्र.३०२, इमारत क्र.१५ए/ई१, संस्कार १५ए, ई१ एसआरए कोहौसोलि., संघर्ष नगर, चांदिवली फार्न रोड, चांदिवली, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००७२. सद फ्लॅटचे क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट असे असुन त्य फ्लॅटचे मळ मालक श्रीमती राधिकादेवी रामकेवल <mark>शाह्</mark> यांच्याकडून मुखत्यारपत्र नोटरी नोंदणी कागदपत्राद्वा . खरेदी केलेली आहे. आता सदर फ्लॅट **श्रीमती सुमित्र** प्रेमजी गुप्ता यांच्या नावे हस्तांतर करावयाची आहे यादारे सचना देण्यात येत आहे की. संस्थेच्या मालमत्ते हरकतदार यांच्याकडून हक मागण्या/हरकती, सूचन मागविण्यात येत आहेत. ही सूचना प्रसिध्द झाल्यांच्य तारखे पासून **७ दिवसांत** त्यांनी आपल्या मागण्याच्य किंवा हरकर्तींच्या पृष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्य प्रती व अन्य पराव्यासह माझ्या खालील पत्यावर लेखी स्वरुपात सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणीही व्यक्तीं कडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर सदर फ्लॅट **श्रीमती समित्रा प्रेमर्ज** गुप्ता यांच्या नावे करण्यासंबंधाची प्रक्रिया पूर्ण केर्ल ज जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

दिनांक: १५.११.२०२४ शरद टी. कदम विकल उच्च न्यायालय ००२, १३/ए, संघर्ष नगर, चांदिवली अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Mr. Narinder respect owner of Flat being lying and situated a Flat no-102,1st Floor, plot no 43, Sher E Punjat Flat no-102,1 Floor, plot no 43, Sher E-Pulg. Co-op Hsg Society Ltd., Mahakali caves Road, Andheri East Mumbai-93, admeasuring 880 Sqft. Built up area along with 1/6 ownership of plotno-43, holding 5 share Share Certificate No.305, who was expired INTESTATE on date:25/10/2015, leaving behind his wife Son and daughter Mrs. Paremit Kaur Lundal Mr.

The Society CALL PUBLIC AT LARGE THAT if anyone having any claims/objections from heir/s/ claimants for transfer of owner o Flat being lying and situated at Flat no-102,1 Floor, plot no 43, Sher E Punjab Co-op Hs, Society Ltd., Mahakali caves Road, Andhei East Mumbai-93, admeasuring 880 Sqft. Bui cast multibarss, admiredsuling ood Sqlt. by parea along with 1/6 ownership of plotno-43 right, title, capital, share and Interest into the name of his wife Son and daughter, Mrs Paramjit Kaur Hundal Mr. Karan Singh Hunda and Ms. Simrat Kaur Hundal such anyone may communicate in writing with supporting and Ms. Simrat Kaur Hundal such anyone may communicate in writing with supporting documents for the claim/Objection if any, within a period of 15 days from publication of this notice. There after received any claims are waived off PLEASE NOTE. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in shares and interest of the deceased member i shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the society between 4.00P. M. to 6.00 P.M. within notice period.

Place: Mumbai For and on behalf of Sher E Punjab co-op Date: 16-11- 2024 Housing Society Ltd

and daughter Mrs. Parāmjit Kaur Hundal Mr Karan Singh Hundal and Ms. Simrat Kaul The Society CALL PUBLIC AT LARGE

Hon. Secretary

सार्वजनिक सचना अध्यक्ष / सचिव

By Order of the Board

Rs. in lakhs

Year ended

(Audited)

22.203.39

22.401.22

50.222.61

(27.821.39)

(27,821.39)

(27,821.39)

(27,821.39)

1,03,072.97)

1.36.462.50

(19,623.75)

153,137

4,705.72

2,506.00

NA

NA

NA

 $\mathsf{N}\mathsf{A}$

NA

197.83

31 March 2024

For Modulex Construction Technologies Limited

Company Secretary and Compliance Office

Half year Ended

30 Sep 2024

(Unaudited)

12.190.92

12.290.59

27.776.35

(15.485.75)

(15,485.75)

(15,485.75)

(15,485.75)

(118,558.73)

(1,00,551.66)

137,492.28

2,506.00

(11,568.45)

NA

NA

NA

NA

Mr. Aliasgar Mohammed Lokhandwala

Director, DIN - 00219135

153,137

4,705.72

99.67

शास्त्री नगर रहिवाशी एसआरए गृहनिर्माण संस्था लिमिटेड, डॉ.आंबेडकर गार्डन जवळ, वांद्रे पूर्व, मुंबई विषय : श्री. के. शशिधर पै यांच्या मालकीच

दुकान/गाला क्रमांक एस-११ संदर्भात मत, मालक **श्री. के. शशिधर पै** यांच्या वतीने, मी माझे मत देतो की वरील प्रकरणामध्ये मालक श्री. के.

शशि**धर पै.** स्वत:च्या मालकीच्या गाला क्रमांक एस—११ च्या संदर्भात डुप्लिकेट शेअर्स प्रमाणपत्र जारी गलक **श्री. के. शशिधर पै** यांनी त्यानंतर खेरवाडी पोलीस स्टेशन, वांद्रे पूर्व, मुंबई — ५१ ने जारी केलेले एनसी तक्रार प्रमाणपत्र सादर केले आहे. शेअर्स

प्रमाणपत्र क्रमांक ०६३. दिनांक १९/०८/२००६

टेंडर गहाळ झाल्याबद्दल मूळ शेअर्स प्रमाणपत्र

हरवल्याबद्दल दोन स्थानिक कागदपत्रांच्या तारखेची कागदी नोटीस मी एन.सी. तक्रारीची पडताळणी केली आहे ती योग्य आहे. कृपया एन.सी. तक्रारीची प्रत रेकॉर्डवर घ्या याची करा की उक्त दुकान/ गाला क्रमांक एस—११ व कोणतेही गहाण/शुल्क नाही आणि सोसायटीची देखभाल साफ केली जाते. वरील मागणीचे पालन

श्री. के. शशिधर पै आर आर गुप्ता बी.एससी (एग्रील), एलएलबी. दुसरा मजला, लॉयर्स चेंबर्स, मास्कर विलिंडग, ए.के. मार्ग, वाँत्रे (पू), मुंबई - ४०००५१

ठिकाण: मंबई / तारीख: १६/११/२०२४

करून डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मालकाच्या नावाने

क्षितीज पॉलीलाईन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.३३, डिम्पल आर्केड, साई धाम मंदिराजवळ, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पुर्व, मुंबई, कांदिवली पुर्व, महाराष्ट्र, भारत-४००१०१. द्र.: +९१२२४६०७६८३७, ई-मेल:info@kshitijpolyline.co.in, वेबसाइट:www.kshitijpolyline.co.in

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा)

	-			(रुपये लाखात ई	पीएस व्यतिरिक्त)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित	वर्ष ते तारीख आकडे ३०.०९.२०२४ लेखापरिक्षित	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही ३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	संपलेले मागील वर्ष ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१३२९.८६	२४९७.१३	9094.08	६६१९.२९
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	-390.८४	-२५२.९	-933.49	२३४.७५
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	-390.८४	-२५२.९	-933.89	238.04
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	-302.08	-२५२.९	-934.30	9६9.३२
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))				9६0.६0
Ę	समभाग भांडवल	90/0.09	90८0.09	9093.04	9093.04
0	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार	-	-	-	09८.८९
۷	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/–) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	-	-	-	-
	9. मूलभूत (रु.) २. सौम्यीकृत (रु.)	-0.38 -0.38	−0.२८ −0.२८	-0.20 -0.20	0.32 0.32

सदर वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर १४.११.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात

संबंधीत कालावधीचे आकडे हे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक एकमेव । एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

	टापः स्टंडअलान आर्थक निकालावराल आतारक्त माहिता खालालप्रमाण आहः								
अ. क्र.		संपलेली तिमाही	वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	संपलेले मागील वर्ष				
яr.	तपशील	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षात	३०.०९.२०२४ लेखापरिक्षित	संबंधित तिमाहा ३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित				
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७२६.७८	9३६३.३६	9६0९.५७	३४२१.९८				
₹.	करपुर्व नफा	-384.24	-398.9८	-980.22	-49.93				
З.	करानंतर नफा	-330.90	-398.9८	-98८.७५	-4६.२३				

महेंद्र कुमार जै अध्यक्ष व त्यवस्थापकीय संचालत

डीआयएन:०९७६५५२

क्षितीज पॉलीलाईन लिमिटेडकरित



ठेकाण: मंबर्ड

दिनांक: १४.११.२०२४

स्वान एनर्जी लिमिटेड

(पूर्वीची स्वान मिल्स लिमिटेड) कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन): एल१७१००एमएच१९०९पीएलसी०००२९४ नौंदणीकृत कार्यालयः ६, फेल्थम हाउस, १० जे. एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१. द्रस्वनी: ०२२-४०५८७३००, ईमेल: invgrv@swan.co.in, वेबसाइट: www.swan.co.in

३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात)

			. ,
	संपलेर्ल	ो तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०६,३५०.९०	१२३,०१०.९७	५१०,००६.६८
कालावधीकरिता निव्वळ नफा			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	५,७३९.८६	१७,८३७.१८	६०,९३३.८९
कालावधीकरिता निव्वळ नफा			
(करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५,७३९.८६	१७,८३७.१८	६०,९३३.८९
करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६,७१३.०१	१६,५५६.६०	५८,५९६.६८
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७,१६०.७७	१७,६६५.०२	५९,९२८.९८
इकिटी भाग भांडवल	३,१३४.५७	२,६३९.१७	३,१३४.५७
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून मागील वर्षाचा ताळेबंद मध्ये दर्शविल्याप्रमाणे)	-	-	६२४,७५४.७३
प्रति भाग उत्पन्न (प्रत्येकी रु. १/-)			
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
मूलभूत :	२.२८	६.६९	२२.३४
पातळ केले:	२.२८	६.६९	२२.३४

वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने १४/१९/२०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंज्र

संपलेली तिमाही संपलेले वर्ष 30.08.2028 तपशील ३०.०९.२०२३ ३१.०३.२०२४ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित एकुण उत्पन्न ८,५४३.९८ 39,840.86 करपर्व नफा १८३.४५ 50.02 266.80 करानंतर निव्वळ नफा १२१.७१ २१७.३०

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेले वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.swan.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

स्वान एनर्जी लिमिटेड साठी सही/-निखिल व्ही. मर्चंट

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण : मुंबई दिनांक: १४ नोव्हेंबर २०२४

वाचलेल्या नियम ३३(१)(c) नुसार विभागांशी संबंधित प्रकटीकरण लागू नाही.

तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ओ ६०१, मजला क्रमांक ६, कैलाश बिझनेस पार्क, वीर सावरकर मार्ग, विक्रोळी - पश्चिम, मुंबई - ४०००७९ टेलि.क्र.: ०२२-२७५४ २३११ वेबसाईट: www.tejnaksh.com ई-मेल: instituteofurology@gmail.com

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीकरीता स्वतंत्रीत आणि एकत्रीत अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल 🛚 (रू. लाखात

1	-			स्वतंत्रीत		एकत्रीत		
	अ. क्र.	तपशिल	संपत्नेली तिमाही	संपलेली सहामाही	मागील संपलेला वर्षातून संपलेली तिमाही संबंधित	संपलेली तिमाही	संपलेली सहामाही	मागील संपलेला वर्षातून संपलेली तिमाही संबंधि
L			३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२३ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२४ (अलेखापरिक्षीत)	३०.०९.२०२३ (अलेखापरिक्षीत)
Г	१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१९७.९८	४१५.५३	२०५.९८	३३६.८६	६४९.२५	३०९.२१
1	२ ┃	कालावधीकरिता निव्वळ नफा(तोटा)(कर, विशेष साधारण बाबपूर्व)	६३.२२	१४१.२९	६६.७८	८३.०५	१६२.६२	८१.८२
1	३ ┃	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण बाबीनंतर)	६३.२२	१४१.२९	६६.७८	८३.०५	१६२.६२	८१.८२
1	٧	करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	५६.३०	११४.६७	४९.५५	६५.३१	१२४.७४	६०.३०
1	۷	एकूण विस्तृत उत्पन्न (कर नंतर) कालावधीसाठी आणि						
	-	(कर नंतर) इतर व्यापक उत्पन्न	५६.७७	११५.६०	४९.८६	६५.८८	१२५.८९	६०.६१
1	ξ	समभाग भांडवल	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८	१०१५.६८
	-	राखीव (पुर्णमू्ल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	-	-	-
1	۱۷	प्रति शेअर उत्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)						
	-	१. मूळ	०.३१	०.५६	0.78	०.३१	०.६०	०.२८
	-	२. सौमिकृत	०.३१	०.५६	0.78	०.३१	०.६०	०.२८
1	९	प्रति शेअर उत्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक)						
	-	१. मूळ	०.३१	०.५६	0.78	०.३१	०.६०	०.२८
L		२. सौमिकृत	०.३१	०.५६	0.28	०.३१	०.६०	०.२८

१) ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/नऊ महिन्यांसाठी तेजनाक्ष हेल्थकेअर ('पालक'/ 'गट') आणि त्याच्या उपकंपन्यांचे (एकत्रित 'समृह' म्हणून संदर्भित) विनालेखित एकत्रित आर्थिक निकालांचे विधान ('विधान') लेखापरीक्षण जोखीम आणि अनुपालन समितीने पुनरावलोकन केले आहे आणि १४ नोव्हेंबर,२०२४ रोजी संचालक मंडळाने मंजूर केले आहे. समहाच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निकालांचे मर्यादित पनरावलोकन केले आहे.

२) कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या भारतीय लेखा मानक ३४ अंतरिम आर्थिक अहवाल मध्ये नमूद केलेल्या मान्यता आणि मोजमाप तत्त्वांनुसार आणि त्याखालील संबंधित नियमांसह वाचलेल्या (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) नियम, २०१५, सुधारित केल्याप्रमाणे सूचीबद्ध नुसार तयार केले गेले आहे.

 संबंधित मागील कालखंडातील आकडेवारी तुलना करता येण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठित / पुनर्वर्गीकृत केले आहे. स्टॅंडअलोन स्टेटमेंटमध्ये समाविष्ट केलेल्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकर्डे, अर्ध्यो आर्थिक वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षण न झालेले आकडे आणि ३० जून, २०२४

पर्यंतच्या पहिल्या तिमाहीच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे अलेखापरीक्षित प्रकाशित आर्थिक वर्षातील आकडे यांच्यातील समतोल आहे.

वरील डएड्ख (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. त्रैमासिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइटवर उपलब्ध आहे.वेबसाइट www.bseindia.com ग्रुपचा ऑपरेटिंग सेगमेंट 'मेडिकल आणि हेल्थेकेअर सर्व्हिसेस' आहे. ग्रुपमध्ये एकच ऑपरेटिंग सेगमेंट असल्याने. SEBI नियमावलीच्या अनुसूची IV च्या भाग A च्या खंड (L) सह

> संचालक मंडळाचा वतीने सही/-डॉ आशिष खंडळे व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०२००५७३३

दिनांक : १६.११.२०२४

माझे अशिल रोहित कुमार घन्नू साव आणि प्रदीप कुमा महावीर गुप्ता यांच्या सूचनेनुसार सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, त्यांना रो हाउस क्र.२०/सी, कुर्ला कामगार कोहौसोलि, कामगार नगर, एस जी बर्वे मार्ग कुर्ला (पू), मुंबई ४०००२४ खरेदी करण्याचा मानस आहे. ज्याचे मोजमाप क्षेत्र ११०० चौ. फट त्यावरील संरचनेसह क्षेत्र ३८५ चौ. फूट., एफ.एस.आय. १२५ चौ.मी. सोसायटीचा, त्यांच्या मालक श्री. राजाराम विठोबा व्हनमाने आणि श्रीमती समन राजाराम व्हनमाने यांच्याकडून. माझे अशिल सदर रो हाऊसच्या संदर्भात असे सांगतो की, सदर मालकांकडून खालील मूळ कागदपत्रे हरवलेली आहेत / गहाळ झाली आहेत / शोधता येत नाहीत:- १) प्रथम मालक श्री. रामचंद्र भास्कर दाभाडे यांचे वाटप दस्तावेज २) श्री रामचंद भास्कर दाभाडे आणि श्रीमती हरजित कौर सेठी यांच्यातील करार

जाहीर सूचना

सर्व व्यक्ती / अधिकारी / उपरोक्त हरवलेल्या / गहाळ झालेल्या / शोधण्यायोग्य नसलेल्या मळ दस्तऐवजांवर किंवा रो हाऊसवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर कोणताही धारणाधिकार, शल्क, ताबा किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणतेही दावे असल्यास त्यांनी ते या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत माझ्या खाली नमूद केलेल्या कार्यालयात कागदोपत्री पुराव्यांसह मला पत्र लिहून सुचित करणे आवश्यक आहे, असे न केल्यास असे गहित धरले जाईल की त्यावर कोणतेही दावे नाहीत आणि पारो अशिल ने खोटी क्रममाप्र पोकले अमेल १५ दिवसांच्या कालावधीनंतर कोणताही दावा/दावे प्राप्त झाल्यास, ते माफ केले गेले आणि सोडले गेले असे मानले जाईल.

> अभिषेक के. पारेख विकल उच्च न्यायालय

दकान क्र.१५ आणि १६. जनता मार्केट. चेंबर रेल्वे स्टेशन जवळ, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१.

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT Mr. Ranjodh Singh Hundal in, was a member in respect owner of

IAKE NOTICE THAT Mr. Ranjoan Singh Hundal in, was a member in respect owner of Flat being lying and situated at Flat no-101,1st Floor, plot no 43, Sher E Punjab Co-op Hsg Society Ltd., Mahakali caves Road, Andheri East Mumbai-93, admeasuring 880 Sqft. Built up area along with 116 ownership of plotno-43, holding 5 share Share Certificate No.305, and also Flat no 2 Ground floor Bldg, no 32 Sher E Punjab Co-op Hsg Society Ltd., Mahakali caves Road, Andheri East Mumbai-93 holding 5 Share Share certificate no 1069 who was expired INTESTATE on date:08.04.2024, leaving behind his wife and Son Mrs. Harjit Kaur Hundal and Mr. Amanjit Singh Hundal.

The Society CALL PUBLIC AT LARGE THAT if anyone having any claims/objections from heir/s/ claimants for transfer of at Flat no-101,1st Floor, plot no 43, Sher E Punjab Co-op Hsg. Society Ltd., Mahakali caves Road

101,1st Floor, plot no 43, Sher E Punjab Co-op Hsg Society Ltd., Mahakali caves Road, Andheri East Mumbai-93, admeasuring 880 Sqft. Built up area along with 1/6 ownership of plotno-43, holding 5 share Share Certificate No.305, and also Flat no 2 Ground floor Bldg no 32 Sher E Punjab Co-op Hsg Society Ltd., Mahakali caves Road, Andheri East Mumbai-193, and right title capital share and Interest 93, and right, title, capital, share and Interest into the name of his wife and son Mrs. Harjit Rur Hundal and Mr. Amanjit Singh Hundal such anyone may communicate in writing with supporting documents for the claim/Objection if any, within a period of 15 days from publication of this notice,. There after received any claims are waived off PLEASE NOTE. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to plescribed above, the society shall be filed to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member 1 the capital/ property of the society shall be dealther and the society shall be dealther the society the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 4.00P. M. to 6.00 P.M. within notice period.

For and on hehalf of Place: Mumhai Date: 16-11- 2024 Sher E Puniab co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary

STERLING POWERGENSYS LIMITED Regd Off: Office No. 816, 8th Floor, Rajhans Helix 3, LBS Marg, Opp Hdfc Bank, Ghatkopar West, Mumbai, Maharashtra, India-400086.

The above is an extract of the detailed format of the Standalone Lin-Audited financial results for the quarter ended 30th September 2024

approved in the Board meeting held on 14th September, 2024 and filed with the BSE under Regulation 52 of the SEBI (LODR

Regulations, 2015 without considering the applicability of IND AS. The full format of the guarterly/annual financial results is available of

CIN: L29213MH1984PLC034343; Email Id.: sterlingstrips84@gmail.com;

Ph no. 9619572230/ 9321803234; Website: www.splsolar.in STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

	SEPTEMBER 30, 2024.							
					(Rs. In Lakh)			
SI.		For	r the Quarter E	nded	For the year			
No.	Particulars	30/09/2024 (Unaudited)	30/06/2024 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	For the year ended 31/03/2024 (Audited) 1,061.16 283.52 283.52 283.52 283.52			
1.	Total Income from operations	60.39	1072.67	11.65	1,061.16			
2.	Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.91	2.26	(16.35)	283.52			
3.	Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	60.39	1072.67	11.65	283.52			
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	60.39	1072.67	11.65	283.52			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	60.39	1072.67	11.65	283.52			
6.	Equity Share Capital	526.26	509.60	509.60	509.60			
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(440.52)			(495.40)			
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	0.02 0.02	0.04 0.04	(0.32) (0.32)	5.56 5.56			

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter ended 30/09/2024 filed with the Stor Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing & Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites www.splsolar.in.

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held of 14th November, 2024

Place: Mumbai Date: 15.11.2024

FOR STERLING POWERGENSYS LIMITED

SANKARAN VENKATA SUBRAMANIAM (M.D.

GARODIA CHEMICALS LIMITED

Registered Office: 149/156, Garodia shopping centre, Garodia Nagar, Ghatkopar east, Mumbai MH 400077 in CIN: L99999MH1993PLC070321

Email: gclshares@gmail.com Web: http://www.gchem.co.in
Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2024

(Rs. In Lakh except in EPS						
Sr. lo.	Particulars	Quarter ended September 30, 2024 (Un audited)	Years to date Figures September 30, 2024 (Un audited)	Corresponding 3 months ended in the previous year September 30, 2023 (Un audited)	Previous year ender March 31, 2024	
1	Total Income from Operations	-	-	-		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and/ or Extraordinary items#)	-2.35	3.12	-0.94	13.1	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/ or Extraordinary items#)	-2.35	3.12	-0.94	13.	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/ or Extraordinary items#)	-2.35	3.12	-0.94	13.	
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit/ (Loss) for the period					
	(after tax) and Other Comprehensive Income					
	(after tax)]	-	-	-		
ŝ	Paid up Equity Share Capital					
	(face value of Rs 10/- per share)	720.02	720.02	720.02	720.0	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)					
В	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	-0.03	-0.04	-0.01	-0.	
	2. Diluted:	-0.03	-0.04	-0.01	-0.	

The Above Financial Results were reviewed by the audit committee of the board on November 14, 2024 and approved by the Board of Directors of the company at their meeting held on same date. The Statutory auditor have expressed an unmodified opinion. The review report has been filled with stock exchange and is available on the company's website. The Financial results have been prepared in accoradance with Ind As notified under the companies (Accounting Standards) Rule 2015.

- Since the management has decided to cease the business of the company, the books of accounts are not prepare as per Going Concern assumption. The Company has no long-term assets to be designated as held for sale upor discontinuance of operations and/or subject to impairment tests. All assets and liabilities at September 30, 2024 are current and carried at fair value.
- The Company has single business segment therefore in the context of Ind AS 108, disclosure of segeme

Previous quarter figures have been regrouped /reclassified whereever necessary, to make them comparable.

For Garodia Chemicals Limited

Mahesh Gordhandas Garodia

Date: November 14, 2024 Place: Mumbai

Whole Time Directo



ONELIFE CAPITAL ADVISORS LIMITED

Regd. Off: Plot No. A356, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra Tel No.: 022-25833206 | Fax: 022-41842228 | Email id: cs@onelifecapital.in Web: www.onelifecapital.in | CIN: L74140MH2007PLC173660

	STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30,2024									
	[Figures in Rs. lakhs unless stated otherwise]									
				CONSO	IDATED					
Sr.			Quarter Ende			r Ended	Year Ended			
No.	T di dicalai 5	30.09.2024		30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024			
		UnAudited	Un-Audited	UnAudited	UnAudited	UnAudited	Audited			
1	Total income from operations	151.64	720.67	130.05	872.31	312.03	3 ,699.91			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	-2,403.65	94.7	-11.92	-2,308.95	-46.60	641.11			
_	Exceptional and/or Extraordinary items)	-								
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-661.08	94.7	-11.92	-566.38	-46.60	641.11			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-680.47	64.92	-564.78	-615.55	-66.00	63.29			
5	Total Comprehensive income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	-680.47	64.92	-565.28	-615.55	-66.00	62.79			
6	Equity Share Capital (FV of Rs. 10 per share)	1336.00	1336.00	1336.00	1336.00	1336.00	1336.00			
7	Earnings Per Share (FV of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) Basic and Diluted	-5.09	0.49	-4.23	-4.61	-0.49	0.47			
The	he key standalone financial information is as under :									

Sr			Quarter Ende	d	Half Yea	Year Ended	
No	Particulars	30.09.2024	2024 30.06.2024 30.09.2023	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
III	•	UnAudited	Un-Audited	UnAudited	UnAudited	UnAudited	Audited
1	Total income from operations	-	-	98.50	-	173.00	348.80
2	Net Profit / (Loss) for the period before tax	271.64	-73.73	1.68	197.91	3.67	-2.18
3	Net Profit / (Loss) for the period after tax	230.14	-73.73	1.24	156.41	2.71	-3.38

The above is an extract of the detailed format of Quarterly/Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half Yearly Financial Results are available on the Company's website www.onelifecapital.in and also the Stock Exchange website www.bseindia.com and www.nseindia.com

The above unaudited standalone and consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee a their meeting held on 14 November 2024 and consequently approved by the Board of Directors at their meeting

> For and on behalf of the Board of Directors Onelife Capital Advisors Limited

Prabhakara Naig Naig Whole Time Director

DIN: 0071697

Place: Thane



SWAN ENERGY LIMITED

(Formerly, Swan Mills Limited) Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294

Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001

Phone: 022-40587300; Email: invgrv@swan.co.in; Website: www.swan.co.in

Extract from the Statement of Unaudited Consolidated Financial Results For the Quarter Ended September 30, 2024

	Quarter	Quarter	Year
Particulars	ended	ended	ended
Particulars	30/09/2024	30/09/2023	31/03/2024
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	106,350.90	123,010.97	510,006.68
Net Profit for the period			
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,739.86	17,837.18	60,933.89
Net Profit for the period			
(before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	5,739.86	17,837.18	60,933.89
Net Profit for the period after tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)	6,713.01	16,556.60	58,596.68
Total Comprehensive Income for the period			
[comprising Profit for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	7,160.77	17,665.02	59,928.98
Equity Share Capital	3,134.57	2,639.17	3,134.57
Reserves (excluding Revaluation Reserve as shown			
in the Balance Sheet of previous year)	-	-	624,754.73
Earnings Per Share (of Rs. 1/- each)			
(for continued and discontinued operations)			
Basic :	2.28	6.69	22.34
Diluted:	2.28	6.69	22.34
Notes:	<u> </u>		

The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Dirctors at their meetings held on 14/11/2024.

Key Standalone Financial Information: (₹ In Lakhs) Quarter Quarter Year ended ended ended **Particulars** 30/09/2024 30/09/2023 31/03/2024 (Unaudited) (Audited) (Unaudited Total Income 3,005.02 8,543.98 39,450.18 Profit before tax 183.45 67.78 288.17 121.71 Net Profit after Tax 58.32 217.30

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com & www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in For Swan Energy Limited

Date: November 14, 2024

Nikhil V. Merchant **Managing Director**



Indian Overseas Bank

Nashik Road Branch (Br. Code: 0776) Shop No 1-2, Ground Floor, Hotel Shanti Inn, Opp. Fame Theatre, Nashik Pune Road, Nashik-422006, Ph -0253-2411244, E-mail:iob0776@iob.in

Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of the security interest (Enforcement), Rules, 2002 (Rules)

- 1. Whereas the undersigned being the Authorised Officer of Indian Overseas Bank under SARFAESI Act and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3, issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrowers/ mortgagors/Guarantors listed hereunder (hereinafter referred to as the "said Borrowers"), to repay the amounts mentioned in the Notice, within 60 days from the date of receipt of Notice, as per details given below.
- 2. The said Notices have been returned undelivered by the postal authorities / have not been duly acknowledged by the borrower / mortgagors / quarantors.*Hence the Bank by way of abundant caution is effecting this publication of the demand notice. The undersigned has, therefore, caused these Notices to be pasted on the premises of the last known addresses of the said Borrower/ mortgagors/ guarantors as per the said Act. Copies of the said Notices are available with the undersigned and the said Borrowers/ mortgagor / guarantors, May, if they so desire, collect the said copies from the undersigned on any working
- 3. Against the above background, Notice is hereby given, once again, to said Borrower/ mortgagor guarantors to pay to Indian Overseas Bank, within 60days from the date of publication of this Notice, the amounts indicated / payable as given below under the loan & other documents. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to Indian Overseas Bank by the respective parties as below

Sr. No.	Name of the Borrowers and Guarantor with address	Total Outstanding* (in Rs.)	Date of NPA Date of Demand Notice
1.	M/s. Anjali Agro Chemicals, (Prop-Manoj Jagannath Devang) Permanent Address: Shop No. 31, Prakash Apartment, Meherdham Stop, Peth Road, Makhmalabad-Nashik-422004	Lakhs Forty Eight	22/10/2024 06/11/2024
2.	Manoj Jagannath Devang (Prop), Address: Flat No. 8 Panzara CHSL, Building No. 05, Near RTO office, Opp-Jayanti Hsopital, Off Kishor Suryavanshi Marg, Makhamalabad, Nashik-422003,	Thousand One Hundred One and Sixty paisa Only)	

Payable with further interest at contractual rates/rests as agreed from the date mentioned above till date of

Description of Secured Assets

1) Stocks and Book debts

- $\textbf{2) Registered Mortgage of the Property } Shop No.31, Plot No.5, 6, \& 7, S No.23A + 24/1A + 2A/1A/1 \ Ground \\$ floor , Prakesh Residential and commercial complex, Opp Meher Dham Tempal, Shridhar Colony, Mehardham , Peth Road , Makhmalabad, Nashik. Extent of Properrty 16.72 Sq.Mt In the name of Mr. Manoj J Devang (Prop)with **Boundaries** here under as - **East-** Side Margin Space, **West-** Passage **South-**Shop No. 30, **North-** Staircase
- 4. If the said Borrowers/mortgagor/Guarantors fails to make payment to Indian Overseas Bank as aforesaid, then Indian Overseas Bank shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the SARFAESI Act and Rules entirely at the risks, costs and consequences of the said Borrowers/mortgagor/Guarantors.
- 5. Further, the attention of Borrowers/Mortgagor/Guarantors, is invited to provisions of Sub-section (8) of the Section 13 of the Act, in respect of time available to them to redeem the secured assets.
- 6. The said Borrowers/Mortgagor/Guarantors are prohibited under the SARFAESI Act from transferring the secured assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Indian Overseas Bank. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules shall be liable for imprisonment and/or fine as given under Section 29 of the Act.

Date: 14/11/2024 Authorised Officer. Indian Overseas Bank

> 50 years of substance over sensation.



50 Years of Insight